



उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग

Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम १२७, १२९, १५० (अ), २६७ (अ), ४५३, १३९(१)(अ) तसेच
अधिनियमाचे अनुसूची 'ड' चे प्रकरण ८ (कराधान नियम) मधील नियम १५ (२) व नियम २९(२) अन्वये)

जा.क्र. उमपा/कर-विभाग/यु-१/९/
प्रति,

702/24

दि. ___/___/२०२४

MUKESH G. BANIYA)

मालमत्ता क्र. 09AO004047500 जुना मालमत्ता क्र. UPIC. 2900/3

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र 1 मधील वार्ड क्र. 9 येथील BEHIND BLK NO-C-68, NEAR CENTURY GROUND (PORTION), ULHASNAGAR-3 याठिकाणी वापरात बदल निदर्शनास आले असून त्याअनुशंगाने दि. 01-04-2024 To 31-03-2025 या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमत्तेचे वार्षिक करयोग्य मूल्य 2471 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार वर नमूद केलेल्या कालावधीसाठी प्रती वर्ष कर आकारणी तपशील खालीलप्रमाणे आहे.

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	चटई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
TG	Resi	124.00	01-04-2024 To 31-03-2025	1312
TG	Resi	34.14	01-04-2024 To 31-03-2025	361
TG	Resi	26.26	01-04-2024 To 31-03-2025	0
TG	Resi	26.39	01-04-2024 To 31-03-2025	140
TG	Non-Resi	41.72	01-04-2024 To 31-03-2025	658
252.51				2471



कराचे तपशील

अ. क्र.	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व माधारण कर	28%	692
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	124
(३)	मलप्रवाह कर	7%	173
(४)	पथ कर	8%	198
(५)	वृक्ष कर	0.5%	12
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	124
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	74
(८)	शामकीय शिक्षण कर	Residential - 4% Non-Residential - 8%	126
(९)	शामकीय गेजगार हमी कर	2%	13
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	NA	0
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विशेष माफ: मफाई कर	NA	0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	49
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		1149
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		672
			7006

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जाणेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

(१५/४/२४)

कर निर्धारक व संकलक

उल्हासनगर महानगरपालिका

(अनाधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील कामकाजास व निकालांवर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)